

August 21, 2020

BSE Limited  
Floor 25, P.J. Towers,  
Dalal Street,  
Mumbai - 400 001

National Stock Exchange of India Ltd,  
Exchange Plaza, 5th floor,  
Bandra-Kurla Complex,  
Bandra (E).  
Mumbai - 400 051

**Sub: Newspaper advertisement publication for intimation to shareholders with respect to dispatch of AGM Notice for convening of AGM through Video Conferencing (VC) / other audio visual means (OAVM) and and Annual Report for financial year 2019-20**

Dear Sirs,

As required in terms of MCA General Circular No. 20/2020 dated 5<sup>th</sup> May 2020 and other relevant circulars issued by MCA and SEBI in this regard, please find enclosed newspaper advertisements published in Business Standard – all India editions and Lokmat (Local Marathi language) on 21<sup>st</sup> August, 2020 in connection with dispatch of AGM Notice convening of Annual General meeting through Video Conferencing (VC) / other audio visual means (OAVM) and Annual reports for financial year 2019-20 to Shareholders.

Request you to kindly take the same on records.

Thanking you

Yours faithfully

For Zuari Global Limited



Laxman Aggarwal  
Company Secretary



Encl: As above

## ZUARI GLOBAL LIMITED

CIN No.: L65921GA1967PLC000157

Global Business Park, Tower - A, 5th Floor, M. G. Road, Sector 26, Gurgaon - 122 002, Haryana India.

Tel: +91 124 482 7800 Fax: +91 124 421 2046

[www.adventz.com](http://www.adventz.com)

Registered Office: Jaikisaan Bhawan, Zuarinagar, Goa - 403726



# India, China agree to resolve outstanding issues, says MEA

PRESS TRUST OF INDIA  
New Delhi, 20 August

India and China on Thursday agreed to resolve outstanding issues in an "expeditious manner" and in accordance with the existing agreements and protocols, the Ministry of External Affairs (MEA) said after the two sides held a fresh round of diplomatic talks to resolve the border stand-off in eastern Ladakh.

MEA spokesperson Anurag Srivastava said the two sides had a "candid and in-depth" exchange of views on the existing situation on the Line of Actual Control (LAC), and reaffirmed to sincerely work towards complete disengagement of the troops in the western sector.

The virtual talks were held under the framework of the Working Mechanism for Consultation and Coordination (WMCC) on border affairs.

"The two sides had a candid and in-depth exchange of views on the existing situation in the India-China border areas," Srivastava said at an online media briefing.

"They reaffirmed that in accordance with the agreements reached between the two foreign ministers and the two Special Representatives, the two sides will continue to sincerely work towards complete disengagement of the troops along the Line of Actual Control in the western sector."

Srivastava further said: "In this context, they agreed to resolve the outstanding issues in an expeditious manner and in accordance with the existing agreements and protocols." External Affairs Minister S Jaishankar had held a telephonic conversa-



According to a statement by the Chinese foreign ministry, the two sides positively evaluated the progress made in the disengagement of the front-line forces of the two countries

tion with Chinese Foreign Minister Wang Yi on June 17 during which both sides agreed that the overall situation would be handled in a responsible manner.

On July 5, National Security Advisor Ajit Doval and Wang held a nearly two-hour-long telephonic conversation on ways to resolve the border row. The formal process of disengagement of troops began a day after Doval-Wang parleys. Both Doval and Wang are Special Representatives for boundary talks.

Referring to the outcome of Thursday's talks, Srivastava said the two sides were in agreement that restoration of peace and tranquility in the border areas would be essential for the overall development of bilateral relations.

"The two sides further acknowledged the need to maintain close communication through both the diplomatic and military channels so as to ensure complete disengagement. In this regard, they also agreed to continue their ongoing engagements including through the meet-

## Parl panel on IT summons FB on Sept 2

The parliamentary standing committee on Information Technology has summoned Facebook on September 2 to discuss the issue of alleged misuse of social media platforms in the wake of claims that the US firm did not apply hate speech rules to certain BJP politicians. A day before, the panel will also discuss the issue of internet shutdowns. It also asked representatives of Electronics and IT ministry to be present on September 2. The notification came on a day when senior member of the committee and BJP leader Nishikant Dubey wrote to Lok Sabha Speaker Om Birla seeking removal of Shashi Tharoor as the panel's chairman, alleging he was using the platform for a political agenda. PTI

## SC gives Bhushan 2 days to rethink his statement

The SC on Thursday granted two days to activist-lawyer Prashant Bhushan, who has been held guilty of contempt, to reconsider his 'defiant statement' refusing to apologise for his contemptuous tweets against the judiciary. Bhushan told the Bench he would consult his lawyers and think over the court's suggestion. PTI

## HAM quits Grand Alliance ahead of Bihar polls

Former Bihar CM Jitan Ram Manjhi-led Hindustani Awam Morcha (Secular) on Thursday quit the Grand Alliance ahead of Bihar polls but preferred to remain mum on future tie-up with any party or grouping. PTI

ered, the Centre would factor in the state government's contribution to the development of the airport.

## Airtel to take on Jio...

And the plan is to work on the use of this technology not only in India but in Bharti's telecom networks in other areas of the world such as Africa.

AltioStar has tied up with Japanese e-commerce giant Rakuten and has provided the technology to commercially launch the world's first open radio access network (O-RAN) 5G network in Japan next month.

The move by Bharti Airtel is significant as it comes on the heels of Reliance Jio announcing that it has developed its own open RAN 5G network for which it wants to undertake trial runs in Delhi and Mumbai on its network. It has also asked for relevant spectrum to undertake the trial runs.

Further, Reliance Jio too wants to sell its 5G network solution across the world. Thierry Maupile, executive vice president and chief of strategy and project management in AltioStar, who has worked with Tech Mahindra and Cisco, said: "AltioStar is building the software architecture for 4G as well as 5G on vRAN for Bharti Airtel. It will help Bharti Airtel in competing with Reliance Jio which is doing the same thing," said Maupile.

He added that the open solutions for small cells and massive MIMO are already being overlaid on the existing Airtel 4G network in dense locations in cities as well as rural locations.

"Once spectrum is available for 5G, we will together test our vran 5G solutions too. We are also helping Airtel with the validation of their hardware and software. And in many areas, we are also co-designing software," said Maupile.

Maupile confirmed that talks are on with Tech Mahindra to help the operator in system integration. He pointed out that the collaboration is not limited to India but will extend to working on vRAN in Bharti Airtel's telecom ventures in other markets.

Maupile said the advantage for operators is that it helps in reducing capital costs. According to analysts, the savings are around 40 per cent for capital costs and 34 per cent for operating costs.

Responding to questions as to whether 2G and 3G networks can work in tandem with open RAN, Maupile said that while vRAN has been developed only for 4G and 5G,

they can co-exist. However, he expects operators to move quickly and upgrade to 4G. Maupile expects that legacy carriers will obviously want to protect the investments already made in their 4G networks. But the trend currently, he believes, is that all operators looking at upgrades to their 4G network or hoping to enhance capacity, are increasingly using open radio access network solutions.

More on business-standard.com

## 'Life sciences'...

If the baseline is 2019, it will take several years to do that. In the US, McKinsey estimates two and a half years to get back to 2019-levels but amazingly some parts are booming ahead: technology, certain parts of retail adapted to online sales and so the world has uneven outcomes in every country.

## Your view of the Indian economy from the outside-in?

India has slowed down but interestingly its stock market has recovered quite well and that is a source of confidence for every country in the world with the exception of China, which will have an economic decline this year overall. If you're used to growing at 5, 6 or 7 per cent, then around (-)3 per cent may seem like the end of the world. But stepping back, it will be better than the rest now. From the outside, India should resume its path to growth in 2021 and get stronger in 2022. The size of the workforce is the largest below 35 years.

## What do you have to say on the timeline for a Covid-19 vaccine?

Certainly by the first quarter of 2021, there will be a number of vaccines to make it through their phase 3 trials. Experts anticipate positive results. The issue will not be if it will work but how rapidly can you put it into production for billions of doses--so it will be pushing the global system. Most think by the end of the year 2021, there will be widespread distribution of the vaccine. There are over 200 being made and I guess six or eight are going into major phase 3 testing. I think you will have some good news before the end of the first quarter but that doesn't mean you will have vaccines straight away.

## Your advice to students and young executives at this point?

As I also said in my book, when you have major changes there are huge opportunities and huge problems. Around the world for example, food delivery service has been a huge boom, there has been a re-emphasis on fixing people's homes and buying things for that. High-quality entertainment has also been a focus area as people go out less. Don't get emotionally upset by changes but look at how one can take advantage by developing goods and services. Typically, more people can be hired at a time like that, so you can get a workforce together faster.

**INDIAN METALS & FERRO ALLOYS LIMITED**  
Regd. Office: IMFA Building, Bomkhal, P.O. Rasulpur, Bhubaneswar-751010, Odisha  
Tel: +91 674 261000/2580100, Fax: +91 674 2580020/2580145  
E-mail: mailto:www.imfa.in Website: www.imfa.in  
CIN : L27101OR1961PLC000248

**NOTICE TO THE MEMBERS OF 58TH ANNUAL GENERAL MEETING**

1. Notice is hereby given that the Fifty Eighth Annual General Meeting of the Company ("AGM") will be convened on Friday, 18th September 2020 at 3:00 p.m. through Video Conference ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") facility in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular Nos. 14/2020, 17/2020 and 20/2020 dated 8th April 2020, 13th April 2020 and 5th May 2020, respectively, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May 2020 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circular") without the physical presence of the Members at a common venue.

2. The Notice of the AGM and the Annual Report for the Financial Year 2019-20 including the financial statements for the year ended 31st March 2020 ("Annual Report") will be sent only by email to all those Members, whose email addresses are registered with the Company or with their respective Depository Participant ("Depository"), in accordance with the MCA Circulars and the SEBI Circular. Members can join and participate in the AGM through VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM and the manner of participation in the remote electronic voting or casting vote through the e-voting system during the AGM are provided in the Notice. Members participating through the VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. The Notice of the AGM and the Annual Report will also be available on the website of the Company i.e. [www.imfa.in](http://www.imfa.in) and the website of BSE Limited i.e. [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited i.e. [www.nseindia.com](http://www.nseindia.com)

3. Members holding shares in physical form who have not registered their email addresses with the Company / Depository can obtain Notice of the AGM, Annual Report and/or login details for joining the AGM through VC/OAVM facility including e-voting by sending scanned copy of the following documents by email to [investor-relation@imfa.in](mailto:investor-relation@imfa.in)

a. a signed request letter mentioning your name, folio number and complete address.  
b. self attested scanned copy of the PAN Card, and  
c. self attested scanned copy of any document (such as AADHAR Card, Driving Licence, Election Identity Card, Passport) in support of the address of the Member as registered with the Company.

4. Members holding shares in demat form are requested to update their email address / Electronic Bank Mandate with their Depository.

For Indian Metals & Ferro Alloys Ltd  
Sd/-  
(PREM KHANDELWAL)  
CFO & COMPANY SECRETARY

Bhubaneswar  
DL.20.08.2020

**EXIDE**  
EXIDE INDUSTRIES LIMITED  
CIN: L31402WB1947PLC014919  
Regd. Office: Exide House, 59E, Chowringhee Road, Kolkata - 700 020  
Phone- (033) 2302 3400/2283 2118/2150, Fax no. 033-2283 2637  
E-mail: [exideindustrieslimited@exide.co.in](mailto:exideindustrieslimited@exide.co.in)  
Website: [www.exideindustries.com](http://www.exideindustries.com)

**NOTICE OF 73RD ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY AND E-VOTING INFORMATION**

NOTICE is hereby given that the Seventy-third (73rd) Annual General Meeting ("AGM/Meeting") of the Members of Exide Industries Limited ("the Company") will be held on Tuesday, 15th September, 2020 at 2.30 PM (IST) through two way Video Conferencing ("VC") / other audio visual means ("OAVM") facility only, to transact the business as set out in the Notice of the AGM in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") read with Rules thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015 ("SEBI Listing Regulations") read with General Circular nos. 14/2020, 17/2020 and 20/2020 dated 8th April, 2020, 13th April, 2020 and 5th May, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs (collectively referred to as "MCA Circulars") and Circular no. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020 issued by Securities and Exchange Board of India ("SEBI Circular") without physical presence of Members at a common venue.

In terms of MCA Circulars and SEBI circular, the Company has completed despatch of Notice of the AGM and Annual Report of the Company, inter alia, containing the financial statements and other statutory reports for the year ended 31st March 2020 on 20th August 2020 through electronic mode only to those Members whose e-mail addresses are registered with the Company/ Registrar & Share Transfer Agent (RTA) or Depository Participant(s). The requirement of sending physical copies of the Notice of the AGM has been dispensed with vide MCA Circulars and the SEBI Circular. The aforesaid documents are available on the website of the Company at [www.exideindustries.com](http://www.exideindustries.com) and on the websites of the Stock Exchanges viz. [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com). The Notice of 73rd AGM is also available on the website of National Securities Depository Limited ("NSDL") at [www.evoting.nsdl.com](http://www.evoting.nsdl.com). The documents referred to in the Notice and Explanatory Statement will be available for inspection in electronic mode from date of circulation of this Notice up to the date of AGM. Members are requested to write to the Company on [investor.agm2020@exide.co.in](mailto:investor.agm2020@exide.co.in) for inspection of the said documents.

**Instructions for Remote e-voting and E-voting during the AGM**

In compliance with Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, the Secretarial Standard on General Meetings ("SS-2") issued by the Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of the SEBI Listing Regulations, the Company is providing to its Members the facility to exercise their vote by electronic means in respect of the business to be transacted at the AGM and for this purpose, the Company has appointed NSDL to facilitate voting through electronic means. Members holding shares in physical form or dematerialised form as on the "Cut-off date" i.e. Tuesday, 8th September 2020, can cast their votes electronically through electronic voting system ("Remote e-voting") of NSDL at [www.evoting.nsdl.com](http://www.evoting.nsdl.com).

The detailed instructions for Remote e-voting are given in the Notice of the AGM. Members are requested to note the following:

a. The ordinary and special business, as set out in the Notice of the AGM will be transacted through voting by electronic means only;

b. The Remote e-voting period commences on Saturday, 12th September, 2020 (9.00 A.M. IST) and ends on Monday, 14th September, 2020 (5.00 P.M. IST). Remote e-voting module will be disabled by NSDL after 5:00 P.M. (IST) on 14th September 2020. Once the vote on a resolution is cast, the Member cannot modify it subsequently;

c. The facility of E-voting system shall also be made available during the Meeting and the Members attending the Meeting, who have not cast their vote by Remote e-voting shall be eligible to cast their vote through E-voting during the Meeting. The voting rights of Members shall be proportionate to their share of the paid-up equity share capital of the Company as on the Cut-off date, i.e. 8th September 2020;

d. The Members who have cast their vote(s) by Remote e-voting may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote(s) again at the AGM;

e. Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after sending of the Notice and holding shares as of the Cut-off date, may obtain the user ID and password by sending a request at [evoting@nsdl.co.in](mailto:evoting@nsdl.co.in). However, if a person is already registered with NSDL for e-voting then the existing User ID and Password can be used for casting their vote. A person who is not a Member as on the Cut-off date should treat the Notice of the AGM for information purposes only. The login credentials used for E-voting may be used to attend the AGM through VC/OAVM.

f. In case of any queries / grievances connected with Remote e-voting and e-voting during the meeting, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and 'e-Voting user manual' for Members available at the 'Downloads' Section of [www.evoting.nsdl.com](http://www.evoting.nsdl.com). Members who need technical assistance before / during the Meeting may send a request at [evoting@nsdl.co.in](mailto:evoting@nsdl.co.in) or use toll free no.: 1800-222-9900 or contact Mr. Amit Vishal, Senior Manager / Ms. Pallavi Mhatre, Manager from NSDL, Trade World, 'A' Wing, Kamata Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013 at the designated email ids: [AmitV@nsdl.co.in](mailto:AmitV@nsdl.co.in) / [pallavid@nsdl.co.in](mailto:pallavid@nsdl.co.in) or at telephone no. 022 - 24994360 / 022 - 24994545.

Members who have not registered their email addresses are requested to register their email addresses with their respective Depository Participant(s) and Members holding shares in physical form are requested to register/update the email address with the Company at "[cosoc@exide.co.in](mailto:cosoc@exide.co.in)" alongwith signed request letter mentioning name, address, folio no., mobile no. and email id of Member, scanned copy of the share certificate (front and back), self-attested copy of PAN card and self-attested copy of any address proof (i.e. Aadhar, Driving License, Passport, etc.) in support of address of the Member as registered with the Company to receive the Annual Report, User ID and Password for Remote e-voting and instruction for participation in the AGM through VC/OAVM electronically.

For Exide Industries Limited  
Sd/-  
Jitendra Kumar  
Company Secretary and  
EVP-Legal & Administration  
ACS No. 11159

Place : Kolkata  
Date : 20th August 2020

**MADRAS CHIPBOARD LTD**  
Regd. Office: Factory Premises, Annamara Nagar, Sankarankoil Road, Rajapalayam - 626 117, Tamil Nadu  
CIN: U28231TN1999PLC00467  
Telephone: 04563 - 230913, Fax: 04563 - 223844  
Email: [madrashchipboard@gmail.com](mailto:madrashchipboard@gmail.com); [madrashchipboard@dataone.in](mailto:madrashchipboard@dataone.in)  
Website: [www.madrashchipboard.com](http://www.madrashchipboard.com)

**NOTICE OF 59TH ANNUAL GENERAL MEETING**

Dear Member(s),

1. Notice is hereby given that the Fifty Ninth Annual General Meeting of the Company ("59th AGM") will be convened on Thursday, 10th September 2020 at 10.30 AM through Video Conference ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") facility, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder read with Circulars of Ministry of Corporate, issued pursuant to conducting of Annual General Meeting.

2. The Notice of the 59th AGM and the Annual Report for the year 2019-20 including the financial statements for the year ended 31st March 2020 ("Annual Report") will be sent only by email to all those Members, whose email addresses are registered with the Company or with their respective Depository Participant ("Depository").

3. The instructions for e-voting and for participating in the AGM are provided in the Notice of the AGM. The Notice of the AGM and the Annual Report will also be available on the website of the Company i.e. [www.madrashchipboard.com](http://www.madrashchipboard.com) and CDSL: [www.cdslindia.com](http://www.cdslindia.com)

4. Members holding shares in physical form and who have not registered their email addresses and Bank account details with the Company, can write to the Company at: [madrashchipboard@gmail.com](mailto:madrashchipboard@gmail.com) with their Name, Folio No., e-mail ID, scanned copy of the share certificate (front and back), self-attested scanned copy of PAN card, self-attested scanned copy of Aadhar Card, Cancelled cheque leaf bearing the name of the Member along with Specimen Signature of the Member duly attested by the Bank Manager, where the Member is operating his bank account (the attestation should clearly carry the particulars of the bank manager, viz. his staff serial number, name and branch details) for obtaining login credentials for e-voting.

5. Members holding shares in demat form may update their email address and Bank account details with their depository participant as per the process prescribed by their DP.

Members may also note:

a) Voting Rights shall be in proportion to the Equity Shares held by the Members as on Friday, 4th September, 2020 ("Cut-Off Date").

b) Remote e-voting commences at 9.00 A.M. on Monday, 7th September, 2020 and ends at 5.00 P.M. on Wednesday, 9th September, 2020. During this period, Members holding shares as on the Cut-off Date may cast their votes electronically.

c) Those Members, who will be present in the AGM through VC / OAVM facility and have not cast their vote on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system during the AGM.

d) Members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend and participate in the AGM through VC/OAVM facility but shall not be entitled to cast their votes again.

6. In case you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting, you may refer to the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at <http://www.evotingindia.com>, under help section or write an email to [helpdesk.evoting@cdslindia.com](mailto:helpdesk.evoting@cdslindia.com) or contact Mr.Nitin Kunder (022- 23056738) or Mr.Mehboob Lakhani (022-23056543) or Mr.Rakesh Dahi (022-23056542). Alternatively, members may write to the Company at email id: [madrashchipboard@gmail.com](mailto:madrashchipboard@gmail.com) or contact at telephone number: 04563-230913.

For MADRAS CHIPBOARD LTD,  
N.K. RAMASUBRAMINI RAJA  
CHAIRMAN & MANAGING DIRECTOR

RAJAPALAYAM  
19-08-2020

**advantz**  
ZUARI GLOBAL LIMITED  
CIN : L65921GA1967PLC000157  
Regd. Office : Jai Kisaan Bhawan, Zuari Nagar, Goa 403 726  
Telephone : (0832) 2592180, 2592181  
Email : [ig.zgl@advantz.com](mailto:ig.zgl@advantz.com) Website : [www.advantz.com](http://www.advantz.com)

**NOTICE OF THE FIFTY SECOND ANNUAL GENERAL MEETING**

NOTICE is hereby given that the Fifty Second Annual General Meeting (AGM) of the shareholders of Zuari Global Limited will be held on Monday, 14th September, 2020 at 2.00 p.m. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM"), in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 read with General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020, General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020 and General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020 issued by Ministry of Corporate Affairs, Government of India (hereinafter collectively referred to as "MCA Circulars"), and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, to transact the business as set out in the Notice of the 52nd AGM.

In pursuance of MCA Circulars and SEBI Circular, notice of AGM and the Annual Report of the Company for the financial year 2019-20 have been mailed electronically on Thursday, 20th August, 2020, to those members whose e-mail addresses are registered with the Company or the depositories / depository participants. These documents are also available on the Company's website at [www.advantz.com](http://www.advantz.com) and on the websites of the Stock Exchanges i.e. National Stock Exchange of India Ltd and BSE Limited at [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and [www.bseindia.com](http://www.bseindia.com) respectively. A copy of the same is also available on the website of Link Intime India Private Limited at [www.linkintime.co.in](http://www.linkintime.co.in)

As per Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, the Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its Members to cast their votes on all resolutions in respect of the businesses to be transacted at the 52nd Annual General Meeting. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the Annual General Meeting ("e-voting"). The Company has engaged the services of Link Intime as the Authorized Agency to provide the e-voting facility. Members will be provided with a facility to attend the AGM through VC / OAVM through the Insta Meet portal of Link Intime e-Voting system. Members may access the same at <https://instameet.linkintime.co.in> under shareholders/members login by using the remote e-voting credentials. The link for VC/OAVM will be available in shareholder / members login where the EVEN of the Company will be displayed. Detailed procedure for remote e-voting / e-voting and participating the AGM through VC / OAVM is provided in the Notice of the Annual General Meeting.

The details pursuant to the provisions of the Companies Act, 2013 and the said Rules are given here under:

1. Date of completion of dispatch of notice by email: **Thursday, 20th August, 2020**
2. Date and time of commencement of remote e-voting: **Thursday, 10th September, 2020 (10.00 a.m.) (IST)**
3. Date and time of end of remote e-voting: **Sunday, 13th September, 2020 (5.00 p.m.) (IST)**
4. Remote e-voting by electronic mode will not be allowed beyond **5.00 p.m. (IST) on Sunday, 13th September, 2020**.
5. All members, whose names appear in the Register of Members / Beneficial owners as on the cut-off date i.e. **Monday, 7th September, 2020** are eligible for availing the remote / e-voting facility.
6. The facility for e-voting shall also be made available to the members participating in the AGM through VC / OAVM and members, who have not cast their vote by remote e-voting, shall be allowed to vote through E-voting in the AGM.
7. The Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may attend the AGM through VC / OAVM, but shall not be entitled to cast their vote again.
8. Any person, who acquires shares of the Company & becomes member of the Company after the dispatch of the Notice of AGM and holding shares as on the cut-off date i.e. **Monday, 7th September, 2020**, may obtain the sequence number for voting by sending request to [mt.helpdesk@linkintime.co.in](mailto:mt.helpdesk@linkintime.co.in). However, if a person is already registered with CDSL for remote e voting then existing user ID and password can be used for casting your vote.
9. In case Members have any queries regarding remote e-voting / e-voting during the AGM, they may request the same to [instameet@linkintime.co.in](mailto:instameet@linkintime.co.in) or Call: +91 (022) 4918 6175.

**Registration of email addresses:**

The members of the Company, who have not yet registered or updated their correct email address, are requested to register / update the email address immediately for receiving electronic copies of the Notice convening the 52nd AGM along with the Annual Report for the financial year 2019-20, in the following manner:

**Members with Physical Holding:** A signed scanned copy of request letter mentioning the folio no., email id, Mobile No., PAN (self attested copy) that is to be registered may be sent to the Company's e-mail id: [ig.zgl@advantz.com](mailto:ig.zgl@advantz.com) and / or to the Company's RTA, Link Intime India Private Limited at [mt.helpdesk@linkintime.co.in](mailto:mt.helpdesk@linkintime.co.in)

**Members with Demat Holding:** Register email address in the demat account maintained with the depository participant. Further, such member can temporarily get the email address registered with the Company for obtaining notice of 52nd AGM of the Company and the Annual Report for the Financial Year 2019-20 by submitting DP ID and Client ID (16 digit DP ID+ Client ID or 16 digit Beneficiary ID), Name, Copy of Client Mater or Consolidated Account Statement and self-attested copies of PAN Card and any document for proof of address (such as Driving License, Bank Statement, Election Card, Passport, Aadhaar Card, etc.) through email to [ig.zgl@advantz.com](mailto:ig.zgl@advantz.com) and / or to the Company's RTA, Link Intime India Private Limited at [mt.helpdesk@linkintime.co.in](mailto:mt.helpdesk@linkintime.co.in)

Members are advised to avail of the facility for receipt of dividends through National Electronic Clearing Services (NECS). The ECS facility is available at the specified locations. Shareholders holding shares in electronic form are requested to contact their respective Depository Participant for availing NECS facility. The Company or RTA cannot act on any request received directly from the members holding shares in electronic form for any change of bank particulars or bank mandates. Shareholders holding shares in physical form and desirous of either registering bank details or changing bank details already registered against their respective folios are requested to send a request letter for updating Bank Account Numbers with 9 digit MICR Number to the RTA or to the Company with attested copy of his / her PAN Card and a photocopy of his / her cheque leaf (to capture correct Bank Account Number, IFSC Code and 9 digit MICR Code).

For ZUARI GLOBAL LIMITED  
Sd/-  
LAXMAN AGGARWAL  
COMPANY SECRETARY

Place : Gurugram  
Date : August 20, 2020

FROM PAGE 1

## Kerala, Centre...

Kerala, ruled by the Left Democratic Front, is often at odds with the Centre on various issues including GST rates.

While the Centre is reducing the role of government across sectors such as banks, airlines, and airports, the Kerala government is doing the exact opposite by increasing its presence in business. It owns 33 per cent stake in the Kochi airport, while the rest is owned by a group of UAE investors.

When the Centre had invited bids for the airport in 2018, the state had made an offer but failed. It later asked the Centre to let it match the offer made by the highest bidder, the Adani group.

The Union Cabinet, however, decided to give the green signal to the highest bidder, on Wednesday. "The Union government took the right stand in terms of the tendering process. As it was an open bidding, the Kerala government had the opportunity to bid higher. Laws can not be changed just for one bidder," said a Mumbai-based lawyer.

In his letter, Vijayan said the decision was taken "ignoring the repeated requests" of the state to entrust the management of the airport to the special purpose vehicle (SPV) "in which the state government is the majority stakeholder."

The state government also said that the Civil Aviation Ministry had, in 2003, given an assurance that as and when the induction of a private player was consid-

## BS SUDOKU

# 3135

	6			1		2		
			3					6
			2	6		9		5
	8							
	7				3	5		9
4	9			8				
		4						1
					9			2
	3	8		7				5

SOLUTION TO #3134

7	1	3	5	2	6	8	4	9
6	2	8	1	9	4	7	3	5
4	5	9	8	7	3	1	2	6
8	3	7	2	5	9	6	1	4
1	4	6	7	3	8	5	9	2
2	9	5	4	6	1	3	7	8
3	6	2	8	9	7	4	5	1
5	8	4	3	1	2	9	6	7
9	7	1	6	4	5	2	8	3

Medium:

★★★  
Solution tomorrow

## HOW TO PLAY

Fill in the grid so that every row, every column and every 3x3 box contains the digits 1 to 9

